

“डिसेंबर २०१८” या महिन्यात सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालयामधील सेवा उपविभागाने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची संक्षिप्त माहिती...

(क) शासन निर्णय / अधिसूचना

- दिनांक १ डिसेंबर २०१८ च्या शासन निर्णयान्वये सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील मंत्रालय उपाहारगृह, चौरस आहारगृह, विधानभवन व कोकण भवन उपाहारगृह या चार उपाहारगृहातील गट-ड मधील कर्मचाऱ्यांना तसेच उपाहारगृहाच्या व्यवस्थापन बाजूकडील व्यवस्थापक, उप / सहायक व्यवस्थापक पदावरील कर्मचाऱ्यांना दर दोन वर्षांतून एकदा गणवेश व शुज देण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे.
- दिनांक १ डिसेंबर २०१८ च्या शासन निर्णयान्वये मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी पदावर राज्य सेवा गट-ब मध्ये राज्य सेवा (मुख्य) परीक्षा १९९९ मधील सरळसेवा भरती उमेदवारांच्या वेतननिश्चिती करण्याबाबत सुधारित तरतुदी विहित केल्या आहेत.
- दिनांक ५ डिसेंबर २०१८ च्या शासन परिपत्रकान्वये मंत्रालयीन विभागातील गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नती देताना तसेच वाहनचालक पदावरून लिपिक-टंकलेखक पदावर कायमस्वरूपी संवर्ग बदलीने नियुक्ती देतानाची कार्यपद्धती विहित केली आहे.
- दिनांक ६ डिसेंबर २०१८ च्या शासन आदेशान्वये सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१७ मधील गुणवत्तेनुसार शिफारसप्राप्त ४२ उमेदवारांचे मंत्रालयीन विभागात नियतवाटप करण्यात आले आहे.
- दिनांक १३ डिसेंबर २०१८ च्या शासन शुद्धीपत्रान्वये एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये समाविष्ट केलेल्या गट-अ मधील १३ व गट-ब मधील १३ अशा २६ संवर्गांचा तपशील दर्शविण्यात आला आहे.
- दिनांक १५ डिसेंबर २०१८ च्या शासन निर्णयान्वये अखिल भारतीय सेवा (कार्य मुल्यमापन अहवाल) नियम २००७ प्रमाणे सन २०१८-१९ मध्ये भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांचे दिनांक ३१ मार्च २०१८ रोजी ४० वर्षे किंवा अधिक वय असलेल्यांची वैद्यकीय तपासणी करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- दिनांक १७ डिसेंबर २०१८ च्या शासन परिपत्रकान्वये नियत सेवावधीस सेवानिवृत्त होताच महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांस त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यातील रकमेचे अंतिम प्रदान त्वरित करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
- दिनांक १९ डिसेंबर २०१८ च्या शासन परिपत्रकान्वये अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांनी त्यांची सन २०१८ (As on 1.1.2019) ची वार्षिक अचल मालमत्ता विवरणपत्रे (IPR) ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत कार्यपद्धत विहित केली आहे.

(ख) बदली / मुदतपूर्व बदली / बदलीस स्थगिती / बदली रद्द / पदस्थापनेत बदल / कार्यमुक्त

- भारतीय प्रशासन सेवेतील ५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
- सहसचिव-१, उपसचिव-१, कक्ष अधिकारी-४, वरिष्ठ स्वीय सहायक-१, लिपिक-टंकलेखक-९ अशा १६ अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
- एका सहायक कक्ष अधिकाऱ्याच्या बदलीस मुदतवाढ देण्यात आली आहे.
- एका कक्ष अधिकाऱ्याला कार्यमुक्त करण्यात आले आहे.
- एका निवडश्रेणी लघुलेखकाच्या पदस्थापनेत बदल करण्यात आला आहे.

(ग) पदोन्नती / प्रपत्र बढती व मुदतवाढ / पदावनती / पदोन्नतीचा मानीव दिनांक व नियमित दिनांक

- ६ कक्ष अधिकाऱ्यांना अवर सचिव पदी पदोन्नती देण्यात आली आहे.

- सहसचिव-१, उपसचिव १ अशा २ अधिकाऱ्यांच्या प्रपत्र बढतीस मुदतवाढ देण्यात आली आहे.

(घ) प्रतिनियुक्ती / प्रतिनियुक्तीस मुदतवाढ / प्रत्यावर्तन

- अवर सचिव-१, कक्ष अधिकारी-१, सहायक कक्ष अधिकारी-१ अशा ३ अधिकारी / कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे.
- २ कक्ष अधिकाऱ्यांचे प्रत्यावर्तन करण्यात आले.
- उपसचिव-३, अवर सचिव-२, सहायक कक्ष अधिकारी-१ अशा ६ अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीस मुदतवाढ देण्यात आली आहे.

(च) प्रशिक्षण / परीक्षा

- दिनांक २९ डिसेंबर २०१८ च्या शासन पत्रान्वये सन २०१८-१९ या वर्षासाठी सह / उपसचिव, गट-अ मधील ३१ अधिकाऱ्यांना पदोन्नतीनंतरचे प्रशिक्षण दिनांक १४ ते २५ जानेवारी २०१९ या कालावधीत यशदा, पुणे येथे दोन आठवड्यांचे प्रशिक्षण आयोजित केले आहे.

(छ) ज्येष्ठतासूची

- दिनांक ५ डिसेंबर २०१८ च्या शासन परिपत्रकान्वये सहायक कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठी अर्हताप्राप्त करणाऱ्या मंत्रालयीन विभागातील लिपिक-टंकलेखक संवर्गातील ९५ कर्मचाऱ्यांची दिनांक १ जानेवारी २०१८ रोजीची तात्पुरती अतिरिक्त ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्यात आली आहे.

* * * * *